



26<sup>th</sup> February 2024

The Secretary  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Mumbai - 400 001  
Scrip Code: 500674

The Secretary  
The National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor  
Plot No. C/1, G Block  
Bandra-Kurla Complex, Bandra East  
Mumbai - 400 050  
Symbol: SANOFI

**Sub: Newspaper publication of financial results for quarter and year ended 31<sup>st</sup> December 2023**

Dear Sirs,

Please find enclosed copies of the Newspaper publication of financial results for quarter and year ended 31<sup>st</sup> December 2023, of the Company published on 24<sup>th</sup> February 2024, in Business Standard and Sakal.

Kindly take the above information on record.

Thanking You

Yours sincerely,  
For **Sanofi India Limited**

---

**Radhika Shah**  
Company Secretary & Compliance Officer  
Membership No: A19308

ATAUL MUNIM ZAHID  
New Delhi, 23 February

Next to the spacious stalls of publishing giants Penguin and Bloomsbury at this month's World Book Fair, a modest outlet of Blue Rose Publishers beckoned aspiring writers with a board at its entrance that said, "Book Idea". Inside, another board announced, "Expert Consultation".

Blue Rose was among several self-publishing firms that put up stalls at the World Book Fair 2024, which ran from February 10 to 18 at Pragati Maidan in New Delhi.

"Our business is growing at 20 to 25 per cent each year," says Syed Arshad, who founded Blue Rose in 2015. "Our total revenue is closing at \$1.4 million this year."

Self-publishing is not new. Some notable authors, including a few who changed the course of literature, have self-published. However, it received a big boost during the pandemic, especially in India. Stock indubitably, several took to writing, but not all could find a publisher.

"That year (2021), we published more than 1,000 books," says Arshad. Next year, 2022, Blue Rose published 7,000 titles, and in 2023 it brought out 2,500. "This year, we are projected to publish around 4,000 titles with 2,000 already in hand," he says.

Notion Press, which, according to its CEO, Naveen Valsakumar, is the "pioneer of the self-publishing industry in India", was also the fair. The wooden shelves in its stall were packed with freshly printed copies of self-published books. A board inside flashed: "Every Story Matters."

Notion Press publishes 30,000 to 35,000 books a year—"around 100 per day on an average," says Valsakumar. It derives 85 per cent of its revenues from book sales and 15 per cent from services such as editing and designing. In 2016, it raised an investment of \$1 million from high-net-worth individuals.

With business booming, some self-publishing firms are exploring foreign markets. In 2017, Blue Rose set up an office



With business booming, some self-publishing firms are exploring foreign markets. In 2017, Notion Press entered Singapore. Blue Rose set up an office in London in the same year

# A NEW LEAF

Self-publishing is adding a new chapter to the books business. Is it lit haste, or does it fill an important breach?

in London. The same year, Notion Press entered Singapore; it also has a presence in California.

## DIY another day

Notion follows a do-it-yourself model, where authors sign in on its website and use its tools for typesetting, designing, and proofing their books. Then they submit their manuscript for to the Notion Press team for a review. "Once the book is reviewed (for legal issues), it is sent to the printers," Valsakumar says.

Seventy per cent of a book's revenue goes to the author, the publisher keeps the rest 30 per cent.

Blue Rose, too, uses the DIY model. "We generally have two packages: A conventional one, which provides support and services to the author, as traditional publishers do, and the DIY package, where authors can use our book creation tools

and publish instantly," says Shivam, who usually uses one name only and is the DIY Project Manager for Blue Rose.

Though self-publishing companies help authors of every genre, self-help books rule. "Self-help, particularly business self-help books, and those around health and fitness make up 45 per cent of our sales," says Valsakumar. Fiction, particularly romance and whodunnit, follow with 30 per cent. Poetry (10 per cent) sells extremely well if the author has a good following on social media, particularly Instagram.

At Evince Publication, which says it helps self-publish about 1,000 titles a year, academic books sell the most. "Books for UPSC (Union Public Service Commission) or government job exams sell well," says Vikas Singh, co-founder of the Bilaspur, Chattisgarh-based publisher.

Those aged 25 to 45 dominate among

**OUR BUSINESS IS GROWING AT 20 TO 25 PER CENT EACH YEAR... THIS YEAR, WE ARE PROJECTED TO PUBLISH AROUND 4,000 TITLES WITH 2,000 ALREADY IN HAND"**

**SYED ARSHAD**  
Founder, Blue Rose Publishers

authors who self-publish with these companies, though, according to Arshad, seven- to 90-year-olds have published with Blue Rose.

## All bets are off

Bharti Taneja, a marketing professional who has worked with Simon & Schuster India and Pan Macmillan India, says several factors are contributing to the growth of self-publishing in India. The support provided by self-publishing companies is a big reason. "With their help, authors can refine their content, and the advent of online marketing has provided them with direct channels to

connect with their readers," she says.

That several authors, who are now well-known, started out by self-publishing helped in no small measure. "Several bestselling authors in the publishing industry initially self-published their works," Taneja adds, listing Savi Sharma, Amish Tripathi, and Rupri Kaur as notable examples.

That said, it is not that every self-publishing author is destined to become an Amish or a Rupri. Some stumble at the first hurdle. Not all manuscripts that come to these publishers end up as books.

"About 2,000 books are rejected every month on grounds of libel, blasphemy, or something we deem has no legal grounds to be published," Valsakumar says. At Evince, the rejection rate per year is 5 per cent of the number of books published.

## Lit haste?

The rapidity of self-publishing has sparked concerns about the quality of the literature it churns out. With minimal oversight and allure of instant gratification, authors may be tempted to skip editing and revision processes, leading to the proliferation of subpar content.

Shahid Ahmad Mir, author of *The Plague Upon Us* (Hachette, 2020), says there needs to be a distinction between vanity-publishing and self-publishing. "Vanity publishing is an extension of Instagram posts and Tik Tok videos," he says. "It hardly matters whether anyone reads or buys such books."

Some however say self-publishing fills a breach. "It is a parallel industry that caters to many talented first-time writers whose manuscripts often go unnoticed in the overwhelming submissions traditional publishing houses receive," says Ronjini Bora, former publicity and marketing manager, HarperCollins.

It used to be a means of publishing works that could not find a traditional publisher due to factors that had nothing to do with the merit or quality of the writing, Mir explains. These were books that were rejected for lack of commercial appeal, or because they were thought of as too experimental, or on moral, political or religious grounds, or simply because they were not in fashion.

"You have examples where self-published works changed the course of literature," Mir says.

Charles Dickens, dissatisfied with his payout, self-published *A Christmas Carol*. James Joyce self-published his seminal work, *Ulysses*, considered the best novel ever written, because publishers at the time did not understand his stream-of-consciousness technique. Marcel Proust started with self-publishing his first book, *Swan's Way*.

That is not a bad lit list to be on.

## FAMOUS INDIAN AUTHORS WHO SELF-PUBLISHED

**Rupi Kaur**, a Punjabi-Canadian poet, initially self-published her collection *Milk and Honey* in 2015 due to her struggles with traditional publishers. Her immense following on Instagram, exceeding four million, propelled her to success, ultimately leading to a publishing deal with Andrews McMeel Publishing

**Ashwin Sanghi**, known for bestselling novels such as *The Rozabal Line*, faced rejection from more than 100 literary agents and publishers before self-publishing his debut book in 2007 under the pseudonym Shawn Haigins. Despite initial challenges, Sanghi's perseverance paid off, and his self-published work paved the way for a successful writing career

**Amish Tripathi**, a prominent Indian author, self-published his first book, *The Immortals of Meluha*, after enduring rejections from more than 20 publishers. Despite doubts about the book's success, his investment in marketing paid off, leading to a highly successful trilogy

**Savi Sharma**, recognising the limitations of traditional publishing, self-published her debut book, *Everyone Has a Story*. Its rapid success on platforms such as Amazon attracted multiple traditional publishers, ultimately leading to a bidding war and a deal with Westland

**Devika Das**, author of *7 Vows of Marriage*, opted to self-publish through Notion Press in 2016. Her book's sales surpassed 50,000 copies and it was translated into multiple languages



**SELF-HELP, PARTICULARLY BUSINESS SELF-HELP BOOKS, AND THOSE AROUND HEALTH AND FITNESS MAKE UP 45 PER CENT OF OUR SALES"**

**NAVEEN VALSAKUMAR**, CEO, Notion Press

## Coromandel Engineering Company Limited

CIN: L74910TN1947L000343  
Registered Office: Pary Road, 5th Floor, 43, Moore Street, Chennai - 600011  
Email ID: [coromandel@coromandel.com](mailto:coromandel@coromandel.com); No. 044 - 25811701

### POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that pursuant to the provision of Section 110, 118 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in accordance with the framework prescribed by the Ministry of Corporate Affairs vide its General Circulars and other applicable rules framed under the Act and Listing Regulations (including any statutory modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), that the Company seeks the approval of the members for the below mentioned resolution as set out in Postal Ballot notice dated February 13, 2024 by way of electronic means ("remote e-voting").

Item No.	Type of Resolution	Description of Resolution
1	Special Resolution	Appointment of Mr. Sabarehnam Singaram (DIN: 00042329) as Whole-time Director and Chief Operating Officer of the Company.

In terms of General Circulars issued by MCA, electronic copies of Notice of Postal Ballot and Explanatory Statement has been sent by email dated February 23, 2024 to the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on Friday, February 16, 2024, being the cut-off date. Voting rights shall be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of the Members/Beneficial Owners as on the Cut-off date. In line with the MCA Circulars, physical copies of Notice, along with postal ballot forms and pre-paid business envelope, have not been sent to the members. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members eligible to vote, is restricted only to remote e-voting i.e. by casting their vote electronically.

The Board of Directors has appointed Ms. Srinidhi Sridharan of Srinidhi Sridharan & Associates, Company Secretaries (Membership No. FCS-12511, CP No. -17890) as the Scrutinizer for conducting the postal ballot process through remote e-voting system only. Members who have not registered their e-mail address are required to register the same in respect of the shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form through an e-mail to the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company, KFin Technologies Limited, Salem Building, Tower - B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500032, Tel:044 2846 1073, e-mail: [enward@kfin.tech](mailto:enward@kfin.tech)

The Company has engaged the services of KFin Technologies Limited for the purpose of providing e-voting facility to its members. Members may note that the Notice is available on the website of the Company at <https://www.coromandelengg.com/>, website of the Stock Exchange [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of KFin Technologies Limited, i.e. <https://www.kfintech.com/>

The details required pursuant to the provision of the Companies Act, 2013 and Rules made thereunder are given below:

Item No.	Particulars	Day, Date and Time
1.	Cut-off date for reckoning Voting rights	Friday, February 16, 2024 05:00 pm IST
2.	Date/Time of Commencement of Remote E-voting	Saturday, February 24, 2024; 9:00 a.m. IST
3.	Date & Time of End of Remote E-voting	Sunday, March 24, 2024; 05:00 pm IST

In case of any queries/grievances, you may refer the Frequently asked questions (FAQs) for members and e-voting user manual available at the "Download" section of <https://www.kfintech.com/> or call KFin Technologies Limited on 1800 309 4001 (toll free)

The Managing Director of our company authorized by the Managing Director shall declare the results of the postal ballot within two working days of the conclusion of e-voting. The results along with the Scrutinizer report will be made available on the Company's website at <https://www.coromandelengg.com/> and will also be communicated to the Stock Exchange where the shares of the company are listed. The resolution, if passed with the requisite majority shall be deemed to have been passed on the last date specified for remote e-voting i.e. Sunday, March 24, 2024.

By order of the Board

Place: Chennai  
Date : February 23, 2024  
C. PARVATHI NAGARAJ  
Company Secretary and Compliance Officer



## FOSECO INDIA LIMITED

Registered Office : Gat Nos 922 & 923, Sanaswadi, Taluka Shirur, District Pune - 412208.

Tel. : +91 2137 668100, Fax : +91 2137 668160

Website : [www.fosecoidia.com](http://www.fosecoidia.com) E-mail ID : [investor.grievance@vesvius.com](mailto:investor.grievance@vesvius.com)

Corporate Identity Number : L242939MH1956PLC01052

An ISO 9001, ISO 14001 & OHSAS 18001 Accredited Company

### Statement of financials results for the quarter and year ended 31 December 2023

Particulars	Current	Corresponding	Current
	3 Months Ended	3 months ended in the previous year	Accounting Year Ended
	31-Dec-2023 Unaudited	31-Dec-2022 Unaudited	31-Dec-2023 Audited
1 Total Income from Operations (gross)	12,655.58	10,764.90	49,888.95
2 Net Profit Before Exceptional Item and Tax	2,139.95	1,625.52	8,326.86
3 Exceptional Item Income (Note 5)	40.00	-	1,168.50
4 Net Profit for the period before tax (after exceptional items)	2,179.95	1,625.52	9,515.36
5 Net Profit for the period after tax (after exceptional items)	1,631.27	1,225.69	7,298.31
6 Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1,616.76	1,170.00	7,254.91
7 Paid-up Equity Share Capital (Rs.10/- share face-value)	638.65	638.65	638.65
8 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the current year	-	-	28,022.62
9 Earnings Per Share (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	25.54	19.19	114.28

- Notes:
- The results have been reviewed by the Audit Committee and approved by the Company's Board of Directors at their respective meetings held on February 23, 2024. The statutory auditors have carried out the audit for the year ended 31 December 2023 and have issued an unmodified opinion.
  - Figures of the quarter ended 31 December 2023 and 31 December 2022 are the balancing figures between audited figures in respect of the relevant full financial year and the published year to date figures up to third quarter of relevant financial year.
  - The Company has only one reportable segment, metallurgical products and services, in accordance with Ind AS 108 - "Operating Segments", notified pursuant to the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015.
  - The Board of Directors of the Company has recommended for approval of the Members at the next Annual General Meeting of the Company, a final dividend of Rs. 25/- per share (250%) on a paid-up equity share of Rs. 10/- each for the financial year ended 31 December 2023.
  - During the year, the Company surrendered the lease-hold land situated at Akurdi, Chinchwad, Pune together with the structure standing thereon on "as is" basis as regards the physical attributes thereof, to Greaves Cotton Limited ("the Lessor") and terminated the leases against a consideration of Rs. 1,200 lakhs plus applicable taxes. The profit on the surrender of the said lease is Rs. 1,188.50 Lakhs. The same is disclosed under the exceptional item above.
  - The above is an extract of the detailed form of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of financial results are available on the website of the Company [www.fosecoidia.com](http://www.fosecoidia.com) and also on the websites of the Stock Exchanges, namely BSE Limited, [www.bseindia.com](http://www.bseindia.com), and the National Stock Exchange of India Limited, [www.nseindia.com](http://www.nseindia.com).
  - Previous period / year figures have been regrouped/rearranged wherever considered necessary.

For FOSECO INDIA LIMITED  
Prasad Chavare  
Managing Director &  
Chief Executive Officer  
DIN : 08846863

Date : 23 February 2024  
Place : Pune

## sanofi

SANOFI INDIA LIMITED

Registered Office: Sanofi House, CTS, No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400 072.  
Corporate Identity Number: L242939MH1956PLC009734 • Tel.: +91 (22) 2803 2000  
Fax: +91 (22) 2803 2939 • Website: [www.sanofindia.com](http://www.sanofindia.com) • Email: [igrc.sil@sanofi.com](mailto:igrc.sil@sanofi.com)

### Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31<sup>st</sup> December, 2023

Particulars	Standalone				Consolidated*	
	Quarter ended		Year ended		Quarter ended	Year ended
	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Audited)	31.12.2022 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2023 (Audited)
Total income from operations	7,059	6,919	29,164	28,416	7,059	29,164
Net Profit / (Loss) before Tax and Exceptional Items	1,888	1,765	8,280	7,323	1,888	8,277
Net Profit / (Loss) before Tax (after Exceptional Items)	1,888	1,904	8,458	8,643	1,888	8,455
Net Profit / (Loss) after Tax (after Exceptional Items)	1,377	1,309	6,032	6,206	1,377	6,029
Total Comprehensive Income/(Loss)	1,364	1,314	6,019	6,211	1,364	6,016
Equity Share Capital	230	230	230	230	230	230
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	9,925	12,528	-	9,922
Earning per equity share (Face value Rs. 10)	-	-	-	-	-	-
Basic (in Rs.)	59.79	56.84	261.91	269.47	59.79	261.78
Diluted (in Rs.)	59.79	56.84	261.91	269.47	59.79	261.78

\* Sanofi Consumer Healthcare India Limited, the wholly-owned subsidiary of the Company, was incorporated during the financial year 2023. Accordingly, the comparative figures for the quarter and year ended 31st December 2022 are not available.

- Notes:
- The above results are an extract of the detailed financial results for the Year ended December 31, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, which are available on the website of the Stock Exchanges, viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com). The same is also available on the company's website at [www.sanofi.in](http://www.sanofi.in).
  - The above results for the Year ended December 31, 2023 have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act 2013, read together with rule 3 of the companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (as amended from time to time) and other accounting principles generally accepted in India, read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.
  - The figures for the quarter ended December 31, 2023 and December 31, 2022\* are the balancing figures between audited figures in respect of the full financial year up to December 31, 2023 and December 31, 2022\* which was subject to limited review, being the date of the end of the third quarter of the said financial year.  
\*Applicable only for standalone financial results
  - The above results are reviewed by the Audit committee, have been approved by Board of directors at its meeting held on 23rd February 2024.

For and on behalf of the Board of Directors of Sanofi India Limited

Date: 23<sup>rd</sup> February 2024

Sd/-  
Rachid Ayari  
Whole Time Director & CFO  
DIN: 10408699



